

देवतांची उपासना : शक्ति – खंड ४

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमार्गील शास्त्र आणि उत्सव)

मराठी (Marathi)

संकलक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ,
कु. मधुरा भिकाजी भोसले आणि अन्य




सनातन संस्था

आतापर्यंत या लघुग्रंथाच्या ४५,५०० प्रती प्रकाशित !

**सचिवानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
यांच्या अद्वितीय कार्याचा संक्षिप्त परिचय**

१. अध्यात्माच्या प्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना !
 २. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक !
 ३. हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचा उद्घोष (वर्ष १९९८)
 ४. ग्रंथ-निर्मिती : एप्रिल २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांत ९६ लाख ५४ सहस्र प्रती !
 ५. शारीरिक, मानसिक, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपायपद्धतींविषयी संशोधन
 ६. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक !
 ७. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी आर्दींचे संघटन आणि त्यांना दिशादर्शन !
- (संपूर्ण परिचयासाठी वाचा – ‘www.Sanatan.org’.)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधकांना आश्वासन !



स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा सर्व ठारी ॥
सनातन धर्म माझे नीत रूप ।
त्या रुपे सर्वत्र जाहे सदा ॥

— जयंत अथवाले
१३.७.२०२२

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या उपाधीविषयीचे विवेचन !

१३.७.२०२२ पासून ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’ वाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींनी आज्ञा केल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावण्यात येत आहे. असे असले तरी, त्यापूर्वीच्या लिखाणात किंवा आताही साधकांनी लिहून दिलेल्या लिखाणात ‘प.पू.’ किंवा ‘परात्पर गुरु’ अशी उपाधी वापरली असेल, तर ती तशीच ठेवली आहे. F (DrV-Nav)

सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे अद्वितीयत्व !



श्रीचित्शक्ति (सौ.)
अंजली गाडगीळ



कु. मधुरा
भिकाजी भोसले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते
साधक पृथ्वीवर कुठेही
उपलब्ध नसलेले
अध्यात्मातील विविध
विषयांवरील सखोल
अध्यात्मशास्त्रीय ज्ञान
सूक्ष्मातून मिळवतात.
वर्ष २००३ पासून त्यांना

मिळणारे हे ज्ञान सनातनच्या साधारणपणे ६० हून अधिक ग्रंथांत घेतले आहे. ईश्वराकडून मिळणारे हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी त्या साधकांना वाईट शाकर्तीच्या आक्रमणानाही तोंड द्यावे लागते. असे असले, तरी गुरुकृपेच्या बळावर ते ही सेवा करतच आहेत.

सच्चिदानन्द परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पूर्वी सूक्ष्म-जगतातील एक विद्वान किंवा गुरुतत्त्व यांच्या माध्यमातून ज्ञान मिळायचे.

अनुक्रमणिका

१. श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास	१०
२. साडेतीन शक्तिपिठांपैकी एक	१०
३. देवळाची रचना आणि मूर्ती	१९
४. देवीच्या देवळात करावयाच्या काही धार्मिक कृती	२१
५. श्री महालक्ष्मी देवस्थानातील महत्त्वाचे उत्सव	२५
६. नवरात्रातील देवीच्या उपासनेमागील शास्त्र	४५
७. चंडीविधान	५२
८. श्री महालक्ष्मीदेवीशी संबंधित रांगोळ्या	५३
९. कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व	५५
१०. धर्महानी करणारे अपप्रकार रोखा !	५६
ॐ ॥ श्रीमहालक्ष्म्यष्टकम् ॥	६०
ऋग्वेदातील श्री महालक्ष्मीदेवीची आरती (अर्थासह)	६२
ऋग्वेदातील श्री दुर्गादेवीची आरती (अर्थासह)	६६
संकलकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन आणि इतर	७०

मनोगत

करवीर (कोल्हापूर) क्षेत्री असलेले श्री महालक्ष्मी-देवीचे स्थान हे आजही जागृत शक्तिपीठ आहे. ‘अंबाबाई’ या नावाने सुपरिचित असलेल्या या देवीचे हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.

लक्षावधी भाविक आपल्या या कुलदेवीच्या दर्शनाला जातात. कित्येक जण नवस करतात, तर कित्येक जण तिच्या कृपेसाठी विधी-अनुष्ठाने करतात. या सर्वांच्या मनात देवीविषयी श्रद्धा असते; पण बहुतेकांना उपासनेमागील शास्त्र ज्ञात नसते. उपासनेमागील शास्त्र ठाऊक असेल, तर उपासना अधिक भावपूर्ण होते. तसेच उपासनेतील कृती योग्य रीत्या केल्यास, त्या कृतींद्वारे मिळणारी फलप्राप्तीही अधिक असते. या दृष्टीने या लघुग्रंथात उपासनेतील काही कृती आणि त्यांमागील शास्त्र सांगितले आहे. कुंकुमार्चन, ओटी भरणे, देवीचा किरणोत्सव इत्यादींच्या वेळी सूक्ष्म स्तरावर नेमकी काय प्रक्रिया घडते, हे दर्शवणारी ‘सूक्ष्म ज्ञानविषयक चित्रे’ पाहिल्यास शास्त्र सहज आकलन होते.

५

५

देवीचे माहात्म्य, देऊळ, मूर्ती इत्यार्दीविषयीचे विवरण देवीविषयीच्या उपलब्ध ग्रंथांतून घेतले आहे, तर उपासनेच्या कृती आणि शास्त्र म्हणजे, सनातनच्या साधकांना ईश्वरी कृपेमुळे लाभलेले दिव्य ज्ञानामृतच आहे.

या ज्ञानामृताचे प्राशन करून भाविकांकडून देवीची उपासना भक्तीभावाने घडून त्यांच्यावर तिची अपार कृपादृष्टी रहावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना ! – संकलक

५

५

टीप : लघुग्रंथात काही सूत्रांच्या शेवटी मराठी किंवा इंग्रजी संकेतांक केवळ कार्यालयीन सोयीसाठी दिले आहेत.

सच्चिदानन्द परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या उपाध्यांविषयीचे विवेचन !

जीवनाडीपट्टी-वाचनाद्वारे सप्तर्षीनी केलेल्या आज्ञेनुसार १३.५.२०२० पासून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति’ या उपाध्यांनी संबोधले जात आहे. F (DrUtt + SStAG-Nav + SStBS-Nav)